

January 11, 2020

Listing Department BSE Limited P J Towers Dalal Street Mumbai 400 001 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th floor Plot No. C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051

Dear Sirs

Sub.: Newspaper advertisement confirming dispatch of Notice of the Court Convened Meeting of CRISIL Limited

In continuation to our letter dated January 7, 2020 regarding the Notice of the Court Convened Meeting of the Company, please find enclosed the copies of the newspaper advertisement confirming dispatch of the notice. The advertisement appeared in Business Standard and Navshakti today, i.e. on January 11, 2020

Kindly acknowledge receipt and inform your members accordingly.

Yours faithfully, For CRISIL Limited

Minal Bhosale Company Secretary ACS 12999

Encl.: a/a

KIRLOSKAR PNEUMATIC CO. LTD.

A Kirloskar Group Company Registered Office:

Hadapsar Industrial Estate, Pune - 411013 CIN: L29120PN1974PLC110307



Enriching Lives

PUBLIC NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company, will be held on Thursday, January 23, 2020, inter alia, to consider and take on record the Unaudited Financial Results for the guarter and nine months ended on December 31, 2019.

Also in terms of Regulation 47(2) of the aforesaid Regulations, this Notice is also available on the websites of:

a. The Company - www.kirloskarkpcl.com

b. The BSE Limited - www.bseindia.com

For KIRLOSKAR PNEUMATIC CO. LTD.

Place : Pune Jitendra Shah Company Secretary Date: 10 January, 2020

• Tel: +91 20 26727000 • Fax: +91 20 26870297

Email: sec@kpcl.net • Website: www.kirloskarkpcl.com

"Mark bearing word 'Kirloskar' in any form as a suffix or prefix is owned by Kirloskar Proprietary Ltd. and Kirloskar Pneumatic Company Ltd. is the Permitted User"

CRISIL LIMITED

CRISIL

CRISIL House, Central Avenue, Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 400 076 Corporate Identification Number (CIN): L67120MH1987PLC042363 Tel.: 022-33423000; Fax: 022-33423001 Website: www.crisil.com

E-mail: investors@crisil.com

Form No. CAA. 2 [Pursuant to section 230(3) and rule 6 and 7] C.A (CAA)/3531/MB/2019

In the matter of the Companies Act. 2013:

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises Arrangements and Amalgamations) Rules

And

In the matter of Scheme of Arrangement between CRISIL Limited ('the Transferor Company' or 'CRISIL') and CRISIL Ratings Limited (a company incorporated as a wholly owned subsidiary of CRISIL LIMITED) (the Transferee Company' or 'CRISIL Ratings') and their respective Shareholders

CRISIL LIMITED. a Company incorporated under the Companies Act, 1956 and its Registered Office at CRISIL House, Central Avenue Hiranandani Business Park, Powai, Mumbai-400 076, Maharashtra CIN: L67120MH1987PLC042363

Applicant Company

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF MEETING OF THE EQUITY SHAREHOLDERS OF THE APPLICANT COMPANY

Notice is hereby given that by an order dated December 6, 2019 ('the Order'), the Mumbai Bench of the National Company Law Tribuna ('NCLT' or 'Tribunal') has directed a meeting to be held of the equity shareholders of the Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving, the proposed arrangement embodied in the Scheme of Arrangement between CRISIL Limited ('the Transferor Company' or 'CRISIL') and CRISIL Ratings Limited (a company incorporated as a wholly owned subsidiary of CRISIL LIMITED) ('the Transferee Company' or 'CRISIL Ratings') and thei respective shareholders ('Scheme')

In pursuance of the said Order and as directed therein further notice is hereby given that a meeting of the equity shareholders of the Applicant Company will be held at Rangaswar Hall, 4th floor Yashwantrao Chavan Pratishthan, Gen. Jagannath Bhosale Marg, Nex to Sachivalaya Gymkhana, Mumbai - 400 021 on Wednesday, 12 day of February, 2020 at 11:00 a.m. at which time and place, the equity shareholders of the Applicant Company are requested to attend. Copies of the said Scheme and the statement under sections 230(3) 232(1) and (2) and 102 of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016, alongwith enclosures as indicated in the index can be obtained free of charge on any day (except Saturday, Sunday and public holidays) from the Registered Office of the Company or from the office of its advocates M/s. Hemant Sethi & Co. at 309 New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda Fort Mumbai - 400001. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the Registered Office of the

Company at CRISIL House. Central Avenue. Hiranandani Business Park, Powai, Mumbai-400076, Maharashtra, India not later than 48 Forms of Proxy, Attendance slip, Postal Ballot forms can be obtained free of charge at the registered office of the Applicant Company. The Tribunal has appointed Mr. John Berisford, and failing him Mr. Meleveetil Damodaran, and failing him. Ms. Ashu Suvash as chairman of the said equity shareholders meeting including for any adjournment or adjournments thereof. The above-mentioned arrangement, if approved by the equity shareholders in their meeting.

will be subject to the subsequent approval of the Tribunal. The Notice, together with the documents accompanying the same, is being sent to all the equity shareholders of the Applicant Company whose names appear in the register of members/list of beneficia owners as received from NSDL/CDSL/Registrar as on closure of business hours on December 13, 2019.

Further Notice is hereby given to the equity shareholders of the Applicant Company that

- the Applicant Company has, in addition to casting of votes by way of e-ballot at the meeting, provided the equity shareholders with the facility for casting their votes either by way of postal ballot or by way of voting electronically from a place other than the venue of general meeting ('the remote e-voting') through a facility being offered by M/s KFin Technologies Private Limited.;
- the cut-off date for determining the eligibility of the equity shareholders for voting through e-voting or postal ballot or voting at venue of the meeting is December 13, 2019. A person whose name is recorded in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled for voting. Persons who are not equity shareholders of the Applicant Company as on the cut-off date should treat this Notice for information purposes only;
- voting through postal ballot and remote e-voting will commence from Sunday, January 12, 2020 from 9:00 a.m. and end on Tuesday, February 11, 2020 at 5:00 p.m. The e-voting module shall be disabled by KFin Technologies Private Limited for voting thereafter:
- Postal Ballot forms should reach at the Scrutinizer office not later than Tuesday, February 11, 2020 before 5:00 p.m. If any postal ballot received after 5.00 pm on Tuesday, February 1 2020 the same shall considered invalid and as if no reply has being received from the said equity shareholder
- the Applicant Company has on January 8, 2019 completed the dispatch of Notice to the equity shareholders holding shares in either physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. December 13, 2019;
- equity shareholders who have cast their votes through remote e-voting or by postal ballot may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again;
- the Notice and the e-voting instructions are available or the Applicant Company's website https://www.crisil.com/ and on the website of KFin Technologies Private Limited https://www.evoting.karvy.com/;
- Mr. S N Ananthasubramanian practicing Company Secretary (FCS 4206) failing him Ms. Malati Kumar practicing Company Secretary (ACS 15508), failing her Ms. Ashwini Vartak practicing Company Secretary (ACS 29463) has been appointed as Scrutinizer to conduct the e-voting process, postal ballot and e-ballot in a fair and transparent manner. The results would be intimated to the Stock Exchanges where the Company securities are listed and displayed on the website of the Applicant Company https://www.crisil.com/ and on the website of KFin Technologies Private Limited. i.e. 'https://evoting.karvy.com' along with Scrutinizer report within 48 hours on the conclusion of the meeting
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.karvy.com or contact KFin Technologies Private Limited at the Toll Free No. 1800 345 4001 or send an email to Sridhar.balamurli@kfintech.com For CRISIL Limited

Dated this 11th day of January, 2020

Ms. Minal Bhosale Company Secretary ACS 12999

Kasta Kriti Industries (India) Ltd.

Regd. Office: Mehta Chambers, 34 Siyaganj, Indore-452 007 Phone: 0731-2719100/ 26 E-mail: cs@kritiindia.com, Website: kiil.kritiindia.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (04/2019-20) Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 27th January, 2020 at Corporate office situated at Brilliant Sapphire, 801-804, 8th Floor, Plot No. 10, Sch. 78-II, Vijay Nagar, Indore (M.P), inter alia to consider and approve the Standalone & Consolidated Un-audited Financial Results of the Company for the Quarter Ended on 31st December, 2019.

This information is also available on the website of the company at www.kiil.kritiindia.com and on website of BSE Ltd. at www.bseindia.com For Kriti Industries (India) Limited

Place: Indore Date: 10th January, 2020

Shiv Singh Mehta (Chairman & Managing Director)
DIN: 00023523

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW

COMPANY PETITION NO. 993 OF 2019

Form 5

APPLICATION BY OPERATIONAL

CREDITOR TO INITIATE CORPORATE

INSOLVENCY RESOLUTION PROCESS

UNDER THE CODE

(Under Rule 6 of the Insolvency and

Bankruptcy (Application to Adjudicating

Authority) Rules, 2016)

In the matter of The Insolvency and

Bankruptcy Code, 2016 (31 of 2016)

And

In the matter of Shreeiicharan

Engineering Pvt. Ltd.

Subject: Application to initiate corporate

insolvency resolution process in respec

of Shreejicharan Engineering Pvt. Ltd.

under sections 8 and 9 of the Insolvence

Applicant/

Operational Creditor

Respondent

Corporate

and Bankruptcy Code, 2016.

a Sole Proprietary Concern

through its Sole Proprietor

M/s Leena Enterprises,

Mr. Sunil Pranlal Mehta,

naving its office at 410.

ron Market, Mumbai

Pvt. Ltd. a Company

ncorporated under the

Companies Act 1956

at G-7, Gautam Dhan

Apartment, Dadabhai

Road, Vile Parle West,

Mumbai - 400 056.

therefore prays:

provided for:

naving its registered office

The above mentioned Applicant

Operational Creditor has filed the petition

on account of non-payment of dues of Rs. 35,29,134.00 against the Respondent

The Applicant/Operational Credito

(a) That the Hon'ble Tribunal will be

pleased to initiate corporate

insolvency resolution process agains

Shreejicharan Engineering Pvt. Ltd.

the Corporate Debtor herein under the

provisions of The Insolvency and

(b) that the costs of this application be

c) for such further and other relief as the

Hon'ble Tribunal may deem just and

appropriate in the circumstances of the

TAKE NOTICE that the above petition will be

listed on board on Wednesday, 29th January, 2020 in Court Room No.1 at

10.30 a.m. in the National Company Law

Tribunal, Mumbai when the Respondent/

Corporate Debtor shall remain present failing which the Hon'ble Tribunal may pass

such orders as it may deem appropriate

Bankruptcy Code, 2016;

Corporate Debtor for the following relief:

400 009.

Giriraj Building, S.T. Road,

Shreejicharan Engineering

(See sub-rule (1) of rule 6)

RAJA BAHADUR INTERNATIONAL LIMITED

Regd. Office: Hamam House, 3rd Floo Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai – 400001. CIN: L17120MH1926PLC001273 Tel No. 022- 22654278 Fax: 022- 22655210 e-mail id: investor@rajabahadur.com website: www.raiabahadur.com

Pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 30th January, 2020, at 03.00 p.m to interalia approve the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended December 31, 2019.

The notice of board meeting is uploaded on the website of the company at http:// www.raiabahadur.com/nac.php and also on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

> For and on behalf of the Board Raia Bahadur International Ltd. Akash Joshi Company Secretary &

Compliance Officer Place: Mumbai

Dated: January 10, 2019

DCB BANK LIMITED

NOTICE NOTICE is hereby given, in terms of sub-regulation (1)(a) read with sub-regulation of Regulation 29 and sub-regulation (a) of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a neeting of the Board of Directors of the Bank will be held on Saturday, January 25, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results Provisional) for the 3rd Quarter and the ne months ended December 31, 2019. urther details are available on websites f the Bank and Stock Exchanges at the

- ollowing links: https://www.dcbbank.com/cms
- showpage/page/for-shareholder, https://www.bseindia.com/stock share-price/stockreach board meeting.aspx?scripcode=532772 &expandable=1, and
- https://www.nseindia.com/live _market/dynaContent/live_watch/ get_quote/GetQuote.jsp?symbol =DCBBANK&illiquid=0&smeFlag= 0&itpFlag=0

FOR DCB BANK LIMITED Rubi Chaturvedi

January 10, 2020 Company Secretary CIN: L99999MH1995PLC089008

Regd. Office: 6th Floor, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg Lower Parel, Mumbai - 400013 Website: www.dcbbank.com E-mail: investorgrievance@dcbbank.com Tel.: (022) 66187000 Fax: (022) 66589970

DCB BANK

Punjab Information & Communication Technology Corporation Ltd. (Punjab Infotech) 5th & 6th Floor, Udyog Bhawan, Sector 17 Chandigarh Tel: +91 172 5256400, 5256401, Fax: +91 172 2702324

Punjab Information & Communication Technology Corporation Ltd invites online bids for Supply, Installation & Maintenance of CCTV Mobile Image & Data Acquisition & Enhance System for Punjab Police (Bureau of

e-Tender Notice PICTC/ITeG/2019-20/RFP-04

Email : contact@punjabi

Investigation) Dates for purchase of tender document are as under:

11.01.2020 Start date of issue of Tender Document (11 AM onwards 03 02 2020 Last Date of submission of Tender Document

For details log onto https://eproc.punjab.gov.in Help Desk No.: +91 172 2970263 / 2970284

Note: Any corrigendum(s) to the tender / RFP notice shall be published on the above mentioned website only

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the General Members of Public that my Client's (i) Mr. Rajesh Ambalal Kuvadia and (ii) Mrs. Sangita Rajesh Kuvadia, both of Mumbai, Indian Inhabitants, are the co-owners of Fla No. 48, 4th floor, Building No. 1, standing on all that piece and parcels of Redeemed Pension and Tax land situate, lying and being at Forjett Hill Road without the Fort of Bombay containing by and admeasuring about 3,910.72 sq. yards or thereabouts and forming a portion of the land bearing Collector's Old No. 388 and 17 Collector's New No. 2788, Old Survey No. 58, New Survey Nos. 7079 and 7076 (part) and Cadastral Survey No. 662 and 7/661 of Malabar and Cumballa Hill Division and assessed by the Assessor and collector of Municipal Rates and Taxes under Municipal 'D' Ward Nos. 3410 (1), 3410 (4), 3410 (5), 3410 (6), 3410 (7), 3410 (8) and 3410 (9) and street Nos. 3, 3C, 3D, 3E, 3F, 3G and 3H, situated, being and lying at Forjet Hills Road, Mumbai – 400 036 **("said** Flat") and Registered Members of Navyug Nagar Co-operative Housing Society Limited ("said Society") and the holder of 5 shares of Rs. 50/each, bearing Distinctive Nos. 236 to 240 (both inclusive), contained under Share Certificate No. 48 ("said Shares") The said Flat and the said Shares collectively referred to as the ("said Premises).

The General Members of the Public are informed that my Client's intend to sell the said Premises to Dr. Mrs. Deepika Khaladkar and Dr. Mr. Kiran Khaladkar ("Intending Purchasers"), free from all encumbrances and with clear and marketable title, at and for the price and consideration and on the terms and conditions agreed upon by and between my Clients on the one hand and the Intending Purchasers on the other hand

The General Members of Public are informed that when my Client's had purchased the said Flat, they were informed by their predecessor-in-title viz. Mrs. Vijayarani M. Nanda **("Vijayarani")** that she had lost/ misplaced the Original Agreement for Sale dated 16th June, 1969 ("Agreement"). pursuant to which, she had purchased/acquired the said Shares consequently and incidentally, the said Flat and in view thereof, prior to the completion of sell and transfer, the Advocate of Vijayarani viz. Mr. Navin R. Patel had (i) published public notices in Free Press Journal and Mumbai Samachar in its respective editions, both dated 29th April, 1999. inter alia, calling for the claims from the general members of public and that no claim of any nature whatsoever was received from anybody by the said Advocate, (ii) Vijayarani on 21st May, 1999, inter alia, declared (on oath) that inspite of due and diligent search being made by her, she could not lay her hand to the same, however, she has not availed of any loan/financial assistance by depositing the aforesaid Agreement, with any bank, financial institution, person or persons, etc., as security and that her title to the Shares, consequently and incidentally, the said Flat are free clear and marketable and (iii) executed an Indemnity Bond dated 11th May, 1999, in favor of the Society, who in view thereof, agreed to and in fact transferred the said Shares, consequently and incidentally, the Flat. n favor of my Client's.

My Clients have now agreed to sell and transfer the said Shares consequently and incidentally, the said Flat to the Intending Purchasers, however, prior to the completion of the transaction, this Public Notice is being published upon instructions from my Clients, calling for the claims rom the General Members of Public.

ANY PERSONS having any claim against or in respect of the said Shares, consequently and incidentally, the said Flat or any part thereof, by way of sale, exchange, mortgage (equitable or otherwise), gift, trust inheritance, maintenance, bequest, possession, lease, sub-lease, assignment, license, charge, pledge, guarantee, lien, easement, njunction, family arrangement, partnership, loans, advances, right of prescription or pre-emption or under any agreement, including the aforesaid Agreement or other disposition or otherwise, howsoever, are hereby requested to notify the same in writing to the undersigned at his office at 21, Neelkanth Arcade, Ground Floor, Plot No. 39, R. C. Marg, Opp. Fine Arts Society, Chembur, Mumbai – 400 071, with supporting documentary evidence within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, the transaction of sale and purchase will be completed without any reference or regard to the claim or claims, if any of such person or persons, which shall be deemed to have been waived

Dated this 10th day of January, 2020

Sachin S. Shetye ADVOCATE

REC

आरईसी | REC Limited (A Government of India Enterprise) (Formerly Rural Electrification Corporation Limited) CIN: L40101DL1969GOI005095

NOTICE INVITING TENDER – e-TENDERING "Implementation of Security Operations Centi bids are being invited for

(SOC) along with Security Information and Event Management (SIEM) software tool in REC Limited". For detailed Pre-Qualification/Eligibility Criteria, Scope of work, Terms 8 Conditions etc. please refer Bid document available at e-tender porta

http://www.tenderwizard.com/REC and Corporate website www.recindia.com

Important Dates: Scheduled Date of Pre-bid Meeting: 20th January, 2020 at 12:30 Hrs. Last date of bid submission: 29th January, 2020 up to 15:00 Hrs.

Note: Bids will be received only through e-tendering process at our e-tender portal http://www.tenderwizard.com/REC. All notification/corrigendum (ii any) etc. will be updated at the above websites only.

Addl. General Manager (PCM)

e-mail: recpcm@recl.in, Tel: 011-43091574/1593 Registered Office: Core-4, SCOPE Complex, 7, Lodhi Road, New Delhi-110003, Tel.: 011-43091500 Fax: 24360644, Website: www.recindia.nic.in

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India

((Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016						
	RELEVANT PARTICULARS						
	Name of the Corporate Debtor	KRISH (RAIPUR) HOTELS PRIVATE LIMITED					
	Date of incorporation of Corporate Debtor	February 17, 2009					
	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies, West Bengal, Kolkata (under Companies Act, 1956)					
	Corporate Identity Number / Limited Liability Identification Number of						

Corporate Debtor

Address of the Registered Office and Perfect Chambers 36, Ganesh Chandra Principal Office (if any) of Corporate Avenue, Kolkata – 700013 (WB) Debtor Insolvency Commencement Date of the Corporate Debtor 30.09.2019 (As per Order of Hon'ble National Company Law Tribunal Kolkata in C.P. (IB) No. 28/KB/2019 (Downloaded on 09.10.2019)

Date of Invitation of Expression of 11th January, 2020 (earlier 02/12/2019) Interest - Extended Eligibility for Resolution Applicants Can be referred from cirp.krish@gmail.com under section 25(2)(h) of the Code i available at:

Please refer the IBC 2016 or the website of IBBI or can be referred from Norms of ineligibility applicable under section 29A are available at: cirp.krish@gmail.com 10. Last date for receipt of Expression of 17th January, 2020 (Revised Interest Date of Issue of Provisional List of 18th January, 2020 (Revised) Prospective Resolution Applicants

Last date for submission of objections 20th January, 2020 (Revised) to Provisional list Date of Issue of Final List of Prospective 27th January, 2020 (Revised) Resolution Applicants 20th January, 2020 (Revised)

Date of Issue of Information Memorandum, Evaluation Matrix and Request for Resolution Plans to ve Resolution Applicants Manner of obtaining Request for By seeking the same from the Resolution Professional over the mai Resolution Plan, Evaluation Matrix, (cirp.krish@gmail.com). The same shall be provided in electronic form only to the prospective resolution applicant Information Memorandum and further

n the provisional list Last date for Submission of Resolution 19th February, 2020 (earlier 19/01/2020) Manner of Submitting Resolution Plans to Resolution Professional By Post or Email Estimated Date for Submission of Resolution Plan to the Adjudicating 13th March, 2020 (earlier 18/02/2020)

Authority for Approval CA. Amit Chandrashekhar Poddar Name and Registration Number of the Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P00449/2017-18/10792 20. Name, Address and E-mail of the CAAmit Chandrashekhar Poddar Resolution Professional, as registered with the Board 'Akshat', 7, Vijay Nagar, Katol Road Nagpur-440013

Address and email to be used for correspondence with the Resolution Professional Address: 3rd Floor, Meera Apartments Above Durva Restaurant, Opp Yeshwant Stadium, Dhantoli Nagpur — 440012 Email: cirp.krish@gmail.com 22. Further Details are available at or with The potential Resolution Applicant masseek from cirp.krish@gmail.com

. EOI was earlier invited in this matter on 02/12/2019, last date of submission of EOI was 17/12/2019. However the CoC in its meeting held on 09/01/2020 decided and accordingly resolved to extend the last date for submission of EOI, therefore this invitation is being made. EOI submitted by prospective resolution applicants pursuant to the EOI published

earlier would remain valid and be subject to revised timelines mentioned unde this Expression of Interest (EOI). CA. Amit Chandrashekhar Podda Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P00449/2017-18/10792

Email: amitpoddar.ca@gmail.com

11th January, 2020 (earlier 02/12/2019)

Date: 11th January, 2020 Place: Nagpur

23. Date of publication of Form G

'Akshat', 7, Vijay Nagar, Katol Road Nagpur - 440013 For Krish (Raipur) Hotels Private Limited

FRANKLIN

Franklin Templeton Mutual Fund

Indiabulls Finance Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg. Elphinstone Road (West), Mumbai 400013

Addendum to the Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum of schemes of Franklin Templeton Mutual Fund

Change in Official Point of Acceptance of Transactions

The following branch offices of Karvy Fintech Pvt. Ltd termed as Collection Centre, will be shifted to new premises as given

Name of the Branch	Old Address	New Address	Effective date	
Mirzapur (Uttar Pradesh)	Karvy Fintech Private Ltd Abhay Yatri Niwas, 1st Floor, Abhay Mandir Above HDFC Bank, Dankin Gunj, Mirzapur – 231001	Karvy Fintech Private Ltd House No. 404, Ward No. 8, Dankeenganj, Mirzapur – 231 001	January 13, 2020	
Nadiad (Gujarat)	Karvy Fintech Private Ltd 104-105 City Point, Near Paras Cinema Nadiad - 387001	Karvy Fintech Private Ltd 311-3rd Floor City Center, Near Paras Circle, Nadiad - 387001	January 13, 2020	
Haridwar (Uttaranchal)	Karvy Fintech Private Ltd 7, Govindpuri, Opposite 1-india Mart, Above Raj Electricals, Ranipur More, Haridwar - 249401	Karvy Fintech Private Ltd Shop No 17, Bhatia Complex, Near Jamuna Palace, Haridwar- 249410	January 20, 2020	
Calicut (Kerala)	Karvy Fintech Private Ltd First floor, Savithri building, Opp. Fathima hospital, Bank road, Calicut – 673001	Karvy Fintech Private Ltd Second Floor, Manimuriyil Centre, Bank Road, Kasaba Village, Calicut– 673001	January 20, 2020	

The above ISC/Collection Centres will continue to be an "Official Point of Acceptance of Transactions" of Franklin Templeton Mutual Fund.

This addendum forms an integral part of the Statement of Additional Information and Scheme Information Document/ Key Information Memorandum issued for the respective schemes, read with the addenda issued from time to time

This addendum is dated January 10, 2020.

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sanjay Sapre President

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

sd/

(D.A. Athavale)

Operational Creditor

Advocate for the Applicant

Regd.Office: Plot No. B-12 to B-15, Phase II, MEPZ- SEZ, Tambaram, Chennai - 600 045 CIN: L29142TN1992PLC021997 Phone: +91-44-42298199 / 22628199, E-mail: investorservices@igarashimotors.co.in

NOTICE

NOTICE is hereby given that an Extraordinary General Meeting ("EGM") of the shareholders of Igarashi Motors India Limited ("the Company") will be held on Friday, February 14, 2020 at 10.00 a.m at The Music Academy Mini Hall, New No. 168 (Old No. 306), T.T.K Road, Chennai- 600 014 to transact the business as set forth in the notice of EGM, that was sent to the members to their registered addresses by post and electronically to those members, who have registered their e-mail addresses, on January 03, 2020. The dispatch of Notice of EGM has been completed on January 10, 2020, A copy of EGM notice is available at the company's

Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI Listing place other than the venue of the meeting.

The e-voting rights of the shareholders/ beneficiary owners shall be reckoned on the equity shares held by them as on February 07. 2020 being the CUT – OFF DATE for this purpose. The shareholders of the Company holding shares either in physical or dematerialized form, on the said cut-off

Details of the manner of casting e-votes are available in the Notice of EGM, which is ported in the website of the Central Depository Services (India) Limited (CDSL) the evoting agency, viz.https://www.evotingindia.com The portal for e-voting will be open from 10.00 A.M (IST) on Tuesday,

In case of any queries, you may refer the Frequently Asked Question (FAQ) for shareholders and e-voting user manual for shareholders available at https://www.evotingindia.com or contact the Registrar, Cameo Corporate Services Limited, Chennai at 044-28461173 email:investor@cameoindia.com.

Kindly note that once you have cast your e-vote you cannot modify or vote on poll at the EGM. However, you can attend the meeting and participate in the discussions. The Facility for voting through Ballot paper shall be made available at the EGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the

The results of e-voting will be announced by the Company within 48 hours after the conclusion of EGM. The results shall also be communicated to the Stock Exchanges, BSE & NSE. The results would also be made available on Company's website www.igarashimotors.com

> For Igarashi Motors India Limited P.Dinakara Babu Company Secretary

website: www.igarashimotors.com

As indicated in the Notice, in terms of Section 108 of the Companies Regulations, the Company is providing e-voting facility to the shareholders of the Company to enable them to cast their votes electronically on All business items forming part of the Notice of EGM dated January 03, 2020. The members may cast their votes by using an electric voting system from a

date, may cast their votes either electronically or in poll at the meeting.

February 11, 2020 to 5.00 P.M (IST) on Thursday, February 13, 2020 and shall not be available thereafter.

meeting through ballot paper.

By order of the Board

Place: Chennai Date: 10.01.2020

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

चित्तपावन ब्राह्मण संघाची सन २०१७-२०१८ ची संस्थगित झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता संघाचे सभागृहात आयोजित केली आहे. तरी सर्व सभासद बंध्-भगिनींनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती. सभेपुढील कामेः

- २) सन २०१७-२०१८ चा वार्षिक अहवाल वाचन.
- १) मागील सभेचा वृत्तांत वाचून संमत करणे.
- ३) सन २०१७-२०१८ चा आय-व्यय निरीक्षकांनी लेखापारिक्षित केलेला (audited accounts) जमा-खर्च संमत करणे.
- ४) सन २०१८-२०१९ करिता आय-व्यय निरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे मानधन
- ५) अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्यावेळी येणारी कामे.

कार्यवाह श्री. शंतून अभ्यंकर श्री. प्रदीप म्हसकर श्री. अमेय बापये

सूचना : वरील सभा गणसंख्येच्या अभावी स्थगित करावी लागल्यास तीच सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी सकाळी १०.१५ वाजता भरेल. या सभेला गणसंख्येचे बंधन राहणार नाही टीप : लेखापरिक्षित जमाखर्च व अहवाल ज्या सभासदांना पहायचा असेल, तो संघाच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध असेल व त्यावर काही प्रश्न विचारायचे असतील तर सभेपूर्वी किमान ४ दिवस त्याची सूचना संघाच्या कार्यालयात द्यावी, ही विनंती.



शाखा/कार्यालय : न्यू पनवेल पत्ता : शिवा कॉम्प्लेक्स, सेक्टर-१९, दूर.:०२२-२७४६३२००

कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा **नियम ३** सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ८ **नोव्हेंबर, २०१९** रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री **१) कामराज नारायण** जांभळे आणि २) रेश्मा कामराज जांभळे यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रु. १८४२३४६.९२ (रुपये अठरा लाख बेचाळीस हजार तीनशे सेहेचाळीस आणि पैसे ब्याण्णव मात्र) ३१/१०/२०१९ रोजीप्रमाणे ही रक्कम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते. सदर सूचनेचा मजकूर दि. ०८/११/२०१९ रोजी फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ति मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

सदर कर्ज घेणाऱ्यांनी सदर रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदारांना आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या **कलम १३च्या उपकलम (४)** सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा ८ जानेवारी, २०२० रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्ज घेणारे आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्य

देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **बँक ऑफ बडोदा**च्या रक्रम रु. १८५८९६३.०५ (रुपये अठरा लाख अठ्ठावन्न हजार नऊशे त्रेसष्ट आणि पैसे पाच मात्र) ३१/१२/२०१९ रोजीपासूनचे त्यावरील व्याज या रकमेच्या आकाराच्या अधिन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या

तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते. स्थावर मिळकतीचे वर्णन

बंगलो/प्लॉट क्र. १२ रोड क्र. ६, सेक्टर-११, न्यू पनवेल च्या समाविष्ट मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. उत्तर: प्लॉट क्र. १४ दक्षिण: प्लॉट क्र. १०

पूर्व: प्लॉट क्र. ११ पश्चिम : प्लॉट क्र. ६

दिनांक : ०८-०१-२०२० ठिकाण: न्यू पनवेल

प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ बडोदा, झोनल कार्यालय)

सार्वजनिक सूचना

याची नोंद घ्यावी की, आम्ही (१) सौ. सुचेता नंदकुमार वैद्य आणि (२) श्री. आशुतोष नंदकुमार वैद्य (एकत्रितपणे "**मालक"** असा उल्लेख करण्यात आलेला आहे) यांच्या यात याखाली लिहिलेल्या **अनुसूचीमध्ये** अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, नौपाडा, ठाणे (पश्चिम), मुंबई - ४००६०४ येथील "इटर्निटी" म्हणून ज्ञात असलेल्या सोसायटीच्या इमारतीतील "एफ" विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील मालकी निवासी सदनिका क्र. ३०३ अंदाजे क्षेत्रफळ ६८३ चौ.फट चटईक्षेत्र ("सदिनका") मधील आणि त्यांच्या द इटर्निटी को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अन्वये दिनांक १६ नोव्हेंबर, २००६ रोजीच्या नो. क्र.टी एन ए (टी एन ए) एच एस जी / (टी सी) १७८७९ अंतर्गत नोंदणीकृत असलेली एक सहकारी गृहनिर्माण संस्था असून जिचे नोंदणीकृत कार्यालयः इटर्निटी को-ऑपरेटीव्ह हाँसिंग सोसायटी लिमिटेड, इटर्निटी मॉलच्या पुढे, तीन हाथ नाका, ठाणे (पश्चिम), मुंबई - ४०० ६०४ येथे आहे ("सोसायटी") या सोसायटीमधील दिनांक ११ फेब्रुवारी, २००८ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ११९ द्वारे प्रतीवेदीत केलेल्या विभिन्न क्र. ५९१ ते ५९५ (दोन्हींच्या समावेशासह) च्या आणि प्रत्येकी ५०/- रुपये (रुपये पन्नास फक्त) दर्शनी मुल्य असलेल्या पूर्णपणे भरणा केलेल्या पाच शेअर्स ("शेअर्स") च्या संबंधातील हक्क विलेखांचे अन्वेषण करीत आहोत.

सदर शेअर्सच्या आणि / किंवा सदर सदनिकेच्या आणि / किंवा सदनिकेचा आणि / किंवा त्यातील कोणत्याही भागाचा कढ्जा, वापर, भोगवटा आणि / किंवा उपभोग यांच्या आणि / किंवा सदर शेअर्सच्या आणि सदनिकेच्या हक्क विलेखांच्या संबंधातील विक्री, हस्तांतरण अभिहस्तांकन, अदलाबदल, बक्षीस, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेदारी, पोट-भाडेदारी, अनुब्रप्ती, कब्जा, वापर, भोगवटा, गहाण, आकार, धारणाधिकार, प्रतिभूती, हितसंबंध, न्यास वारसा, मृत्युपत्रित देणगी, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था / तडजोड, मृत्युपत्र, मृत्युपत्रीत अधिकारलेख, मृत्युपत्र प्रमाण, अंमलबजावणी पत्र, सुविधाधिकार, परिरक्षा, नादारी प्रक्रिया, एखाद्या न्यायालयाचा आदेश किंवा हुकूमनामा, करारनामा / कंत्राट, किंवा अन्य काही असेल तर त्याद्वारे, कोणताही अधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ, दावा किंवा मागणी असणाऱ्या सर्व व्यक्तींनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या २/१, मालाड को-ऑपरेटीव्ह हाँसिंग सोसायटी, पोद्दार पार्क, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७ येथील कार्यालयामध्ये या जाहिरातीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत त्यास पाठींबा देणाऱ्या दस्तावेजी पुराव्याच्या नोटरी केलेल्या प्रमाणित सत्य प्रतीसह लेखी स्वरुपात ज्ञात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारचा अधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ, दावा, किंवा मागणी (जर काही असेल तर) यांचा अधित्याग आणि / किंवा परित्याग करण्यात आलेला आहे, असे समजण्यात येईल.

वरील संदर्भित केलेली अनुसूचीः (सदनिकेचे वर्णन)

ठाणे महानगर पालिकेच्या सीमेतील मौजे नौपाडा, ठाणे येथील भूमापन क्र. ८३/१(भाग) ४९(भाग), ४७/२(भाग), ४७/१, ४६/१२, ४६/८, ४८/१, १४६(भाग), ४६/१, ४६/९, ४६/१० आणि ४६/११ च्या अंदाजे ७ एकर म्हणजेच २८,३२३.६८ चौ.मीटर जागेवर उभ्या असणाऱ्या इटर्निटी को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड व्या "इटर्निटी" म्हणून ज्ञात असलेल्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील एफ विंग मधील निवासी सदनिका क्र.३०३, अंदाजे क्षेत्रफळ ६८३ चौ.फुट चटई क्षेत्र.

मुंबई आज दिनांक ११ जानेवारी, २०२०

प्रतिक जरीवाल

CORRIGENDUM - PUBLIC NOTICE

With reference to advertisement published in Navshakti dated 27-08-2019 under the head Public Notice regarding Plot No.1 & 1-A, bearing corresponding CTS No.587 and CTS No. 377, 378 of Village Pahadi, Goregaon (West), Mumbai. Inadvertently, in the said publication, the address of The Jawahar Nagar Co-Operative Housing Society Ltd., was not mentioned. The address of The Jawahar Nagar Co-Operative Housing Society Ltd., is given hereunder.


मुंबई, शनिवार, ११ जानेवारी २०२०

Sardar Patel Bhavan, 27, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai-400 104. Hence, any person, natural or juristic having any objection, claim or protest in respect of above referred property, is hereby required to notify the same to undersigned along with all necessary documents within 14 days from publication hereof, failing which it shall be construed that no such claim (s) exists.

For The Jawahar Nagar Co-Operative Housing Society Ltd.

Hon. Secretary Place: Goregaon (W), Mumbai

उपसंचालक भूमी अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई यांचे कार्यालय डी. डी. बिल्डींग, १ ला मजला, जुने जकात घर, फोर्ट, मुंबई नं. ४०००२३,



महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये अपील अर्ज.

अपीलदार यांनी नगर भूमापन मोगरा, ता. अंधेरी, जि. मुंबई उपनगर येथील न. भू. क्र. १२९ब/ १, १२९/ब/१/१७ २५ या मिळकतीबाबत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचेकडील क्रमांक न भू सं

हजर रहाणेसाठी सदरची जाहिर नोटीस प्रसिध्द केली असे.

फॉर्म क्र. आयएनसी-२६

एका राज्यातून दसऱ्या राज्यात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलण्याकरिता जाहिरात

(कंपनीज (इन्कॉर्पोरेशन) रूल्स २०१४ च्या नियम ३० अन्वये) विभागीय संचालक, पश्चिम विभाग, निगम व्यवहार मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र समक्ष

कंपनी अधिनियम, २०१३, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनीज (इन्कॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३०(५)(ए)

सीए (इंडिया) टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड अर्जदार (कॉर्पोरेशन आयडेंटि क्रमांक: यु७२९००एमएच१९९८पीटीसी११३०५२) कंपनीज ॲक्ट, १९५६ अन्वये स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय येथे लेव्हल ७, दि कॅपिटल, प्लॉट क्र. सी-७०ए, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ली

कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१. सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, **''महाराष्ट्र राज्यातून' ''कर्नाटक राज्यात''** कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी ऑगस्ट २९, २०१९ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या क्लॉज ॥ च्या बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये विभागीय संचालक, पश्चिम विभाग, निगम व्यवहार मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र यांना अर्ज करण्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे.

कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास खालील नमूद पत्त्यावर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किंवा गुंतवणूकदार तकार प्रपत्र भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे अर्जदार कंपनीला प्रतसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून चौदा (१४) दिवसात विभागीय संचालक, १००, एव्हरेस्ट टॉवर्स, ५ वा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई - ४००००२ यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमूद करून शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवू शकतात.

> अर्जदारांच्या वतीने आणि करिता सीए (इंडिया) टेक्नोलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड जिजु जॉर्ज

दिनांक : ११ जानेवारी, २०२० संचालक ठिकाण : मुंबई डीआयएन: ०७४४७८४८

जाहीर सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

OICICI Bank याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. खालील नमूद तारखेची सूचना त्यांनी बँकेला दिलेल्या त्यांच्या आंतिम ज्ञात पत्त्यावर सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांना जारी करण्यात आली होती आणि त्याव्यतिरिक्त खालील दिलेल्या सदर कर्जदारांच्या माहितीकरीता सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदारांचे नाव (कर्ज खाते क्र. आणि पत्ता)	अंमलबजावणी करावयाच्या तारणमत्तेचा पत्ता	सूचना पाठविल्याची तारीख/सूचना तारखेस	एनपीए तारीख
,,,	(and sale sale tall)		थकबाकी	
१.	मनोज दादाराव मापारी/सुमन दाराराव मापारी/प्लॉट क्र. ४८, इंद्रप्रस्थ कॉलनी, स्वामी समर्थ मंदिराजवळ, गारखेडा परिसर, औरंगाबाद- ४३१ ००१ / (क्युझेडएयुआर००००५००१९२५)	फ्लॅट क्र. १२, ३रा मजला, तिरूपती पीए आरके, राजेश नगर, बी/एस हॉटेल गारव गट क्र. १२८, सातारा परिसर, औरंगाबाद- ४३१००१	डिसेंबर ०५, २०१९ रु. ९,९४,७१०.००/-	सेप्टेंबर ३०, २०१९
٦.	अनिल रामचंद्र पाचरेवाल/मनिषा अनिल पाचरेवाल/रेल्वे गेट जवळ, रामदेव जी बाबा नगर, धरणगाव, एम एफ हायस्कूल जवळ, धरणगाव- ४२५ १०५/ (क्युझेडजेएलएन००००५०४१५०६)	बी क्र. बी, पी क्र. २९, गट क्र. ५३७/३, सिद्धीविनायक कॉलनी, जीएस लॉन्स जवळ, जिल्हा जळगाव, धरणगाव, जिल्हा जळगाव, धरणगाव- ४२५१०५	डिसेंबर ०५,२०१९ रु. ८,९१,७२२.००/-	सेप्टेंबर ३०, २०१९
₹.	फरीन कईस मुन्शी/कईस के मुन्शी-मुन्शी बंगलो, जिवदानी रोड विरार पूर्व, ठाणे, महाराष्ट्र- ४०१ ३०५/ एलबीव्हीआरआर००००३१ २७४३३/ एलबीव्हीआरआर००००४८९८९७०	फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, सी-विंग, बिल्डिंग क्र. २, डांगे कॉम्प्लेक्स टॉवर क्र. ०२, अ. क्र. १३, एच. क्र. १ए/१ ते ५, १बी/१ आणि अ. क्र. १४, गाव सोपारा, तालुका वसई, ठाणे- ४०१२०९	डिसेंबर ०७, २०१९ रु. ५५,९८,१४९.९९/-	मे ३१, २०१९
٧.	सुधीर तुकाराम लाड/माणिक तुकाराम लाड तालुका अंबरनाथ, मुळगाव, हनुमान मंदिरजवळ, ठाणे -४२१ ५०३/ क्युझेडयुएलएच००००५०३०८६२	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, एफ विंग, थरवानी मेघना मोनताना चिखलोली, अंबरनाथ, ठाणे -४२१५०१	डिसेंबर ०५, २०१९ रु. २२,०७,२५३.००/-	सेप्टेंबर ३०, २०१९
ч.	कामिल रसूल खान/रूकसाना कामिल खान/खलिल आय वारेकर कबेर अपार्टमेंट, ३रा मजला, खोली क्र. ३०२, क्रांती नगर, राबोडी क्र. २, ठाणे- ४००६०६/ एलबीएमयुएम००००७९१९९७	फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, आनंद कृपा टॉवर्स, बी १ विंग, हाजुरी दुर्गा, एफ. पी. क्र. १२८ आणि १२९, टी.पी.एस. क्र. १, ठाणे- ४००६०४.	नोव्हेंबर १९, २०१९ रु. २,०८,०००/-	डिसेंबर ३१, २००७
ξ.	आरती अमित करदे/उमादेवी करदे/अमित कृष्णा करदे -बी ५०३, ५वा मजला, विराट रेसिडेन्सी, अटली गाव, आंबिवली, ठाणे- ४२१ ३०१/ एलबीएमयुएम००००२७६२८०३	फ्लॅट क्र. ३, तळ मजला, बी विंग, श्री दत्त दीप अपार्टमेंटस्, श्री दत्तदीप सीएचएसएल सर्व्हें क्र. ७०, हिस्सा क्र. २ (भाग), प्लॉट क्र. १, गाव कुळगाव, बदलापूर पश्चिम, ठाणे- ४२१५०३.	डिसेंबर ०५, २०१९ रु. १३,१२,१३४.००/-	सेप्टेंबर ३०, २०१९
9.	मोहमद घौज हनिफबाशा शेख/मसीहा बेगम मोहम्मद घौज शेख- सर्व्हे क्र. ७१/२/५/२, फ्लॅट क्र. २०१, नुर कॉम्प्लेक्स, सातव नगर, एसीपी वस्तळजवळ, हडपसर- ४११०२८/ क्युझेडएचडीपी००००५०४१३२९	फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, दानिश ॲन्क्लेव्ह अ. क्र. ५३, काळेपाडाळ, हडपसर, ड्रीम्स रचनाजवळ, पुणे- ४१ १०२८	डिसेंबर ०५, २०१९ रु. २५,९९,७२१. ००/-	ऑगस्ट ३१, २०१९
८.	मदन मुकादम/रूपाली मदन मुकादम-घर क्र. १८४/३ रामालय, सेक्टर-१९ कोपर खैरणे गाव नवी मुंबई, हनुमान मंदिरजवळ, ठाणे- ४००७०९/ क्युझेडव्हीएचआय००००५०४१३२८	फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, सिद्धीविनायक रेसिडेन्सी, गांगल अली रोड, गावदेवी मंदिरासमोर, पेण खोपोली रोड, पेण, रायगड-४०२१०७	डिसेंबर ०५, २०१९ रु. २१,४७,४०९.००/-	सेप्टेंबर ३०, २०१९
۲.	उमेश आर कुलकर्णी/नागेश रमेश कुलकर्णी-प्लॉट क्र. ०७, गट क्र. १३७, फ्लोअर मिल, देवलाई रोड, देवलाई-४३१००१/ क्युझेडएयुआर००००५०२६३९६	फ्लॅट क्र. ०६, २ रा मजला, साई अपार्टमेंट प्लॉट क्र. २५ आणि २६ गट क्र. ६१ सातारा परिसर आलोक नगर ओम साई शॉप औरंगाबाद- ४३१ ००५	डिसेंबर ०५, २०१९ रु. १४,२९,३९०.००/-	सेप्टेंबर ३०, २०१९
१०.	विमला दिनेश नवांदेर/ दिनेश सितश नवांदेर-सेक्टर क्र. ७, प्लॉट क्र. ८१/१२, संजीवनी को सारंग अपार्टमेंट, फ्लॅट क्र. ३, इनारायणी नगर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर, पुणे- ४११ ०३९/ क्युझेडएचडीपी००००५०३९९७८	फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, बिल्डिंग बी-९, इको व्हॅली फे।, सीएचएसएल, गट क्र. १२३, १३० आणि १३६, कान्हे, तालुका-मावळ पुणे- ४१०५०६	डिसेंबर ०५, २०१९ रु. २१,२६,४८७.००/-	ऑगस्ट ३१, २०१९
११.	काशिद रमेश सीताराम/नालंदा रमेश काशिद-सी/ओ सुधारक रेड्डी, झेड पी शाळेजवळ, बँक कॉलनी, मिलंगा, लातूर- ४१३५३१/ क्युझेडएसएचआर००००५०४०२०१	प्लॉट क्र. ३२ उत्तर भाग, जीपीएच क्र. १७ ८२/३२/ए अ. क्र. १०/१, आनंद नगर, बँक कॉलनी रोड येथे डपका, तालुका- निलंगा, जिल्हा-लातूर - ४१३५२१	डिसेंबर ०५, २०१९ रु. १६,८७,४८१. ००/-	सेप्टेंबर ३०, २०१९
१२.	अमित जे मेस्सी/पूजा अमित मेस्सी- महेश अपार्टमेंट, बी/७०३, सुरेश नगर दिवा, दिवा पू ४००६१२/ क्युझेडकेआरजे००००५०४१२३५	फ्लॅट क्र. ६०४, ७वा मजला, शार्प बिल्डिंग, आर-१, विश्वजीत एज, पनवेलकर ग्रीन सिटी मोरिवली कर्जत.	डिसेंबर ०५, २०१९ रु. २५,८८,१८०.००	ऑगस्ट ३१, २०१९

याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीं अन्वये पुढील पावले

HDFC BANK

We understand your world कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ चा निमय ८(१) सहवाचता जोडपत्र IV प्रमाणे)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार एचडीएफसी बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ३१.०३.२०११ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार १) मे. श्री. परिवार अप्लायन्सेस प्रा. लि. २) श्री. सनिल एस. अघारकर, ३) श्री. किशोर एम. जाधव, ४) श्री हेमंत ए. केळकर, ५) सौ. अंजली मारूती पाटील, ६) श्री. जगन्नाथ पाटील, ७) सौ. शीला अघारकर व ८) सौ. जयश्री ए. केळकर-संचालक/गहाणदार/हमीदार यांस सूचनेतील नम्द रक्कम म्हणजेच रु. १,३०,५१,५७०.०८ (रुपये एक करोड तीस लाख एक्कावन्न हजार पाचशे सत्तर आणि पैसे आठ मात्र) आणि ०१.०४.२०११ पासून त्यावरील व्याज व प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर कर्जदारांनी सेंच्युरियन बँक ऑफ पंजाब लि. कडून सदर पतसुविधा घेतल्या जी दि. २० मे, २००८ रोजीच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया आदेश क्र. डीबीओडी क्र. पीएसबीडी. १६१९३/१६.०१. १३१/२००७-०८ द्वारे २३ मे, २००८ पासून एचडीएफसी बँक लि. सह एकत्रित झाली आणि त्यामुळे सेंच्युरियन बँक ऑफ पंजाब लि. च्या सर्व मत्ता व दायित्वेकडे एचडीएफसी बँक लि. ने ताब्यात

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, २ जानेवारी, २०१६ रोजी मंजूर जिल्हादंडाधिकारी, ठाणे यांच्या आदेशान्वये निम्नस्वाक्षरीकारांना तहसीलदार ठाणे यांच्या मार्फत. खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अंतर्गत सहवाचता नियमावली च्या नियम ९ अन्वये **९ जानेवारी. २०२०** रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा एचडीएफसी बँक लि. यांस रक्कम रु. १,३०,५१,५७०.०८ (रुपये एक करोड तीस लाख एक्कावन्न हजार पाचशे सत्तर आणि पैसे आठ मात्र) त्यावरील व्याज च्यासह खर्च आणि

तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०२, आदी गणेश सीएचएस लि., इडुलजी रोड, चरई, ठाणे (पश्चिम)-४०० | ६०१, श्री. सुनिल एस. अघारकर व सौ. शीला अघारकर यांच्या मालकीचा.

ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी एचडीएफसी बँक लिमिटेड तारीख : ०९/०१/२०२०

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बृहन्मुंबई महानगरपालिका)

श्री. प्रशांत रमेश लंके, नवघाणी, परिचय क्र. ४१३३५२, वेतन पुष्ठ क्र. ४२७/०९, उभारणी (दक्षिण) विभाग यांना या जाहिरातीव्दारे कळविण्यात येते की, आपण जानेवारी २०१८ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण १४७-१/२ दिवस कामावरुन गैरहजर राहिल्यामुळे, आपणाविरुध्द दि. १७.०५.२०१९ च्या संदर्भ क्र. DyLOES/Ab-191/19 नुसार स्था.आ.क. २०(एफ) – परवानगीशिवाय नेहमी कामावरुन गैरहजर राहणे अथवा परवानगीशिवाय सतत पंघरा दिवस अथवा अधिक काळ कामावरून गैरहजर राहणे व स्था. आ.क. २०(एच) — कोणत्याही स्थायी आदेशाच्या किंवा उपक्रमाला लागू असलेल्या कायद्याचा अथवा त्या अन्वये केलेल्या नियमांचा भंग करणे, या आरोपांतर्गत निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे खातेनिहाय चौकशी प्रलंबित आहे

श्री.लंके, नवघाणी यांच्याविरुध्दच्या आरोपपत्राची सुनावणी दि. २७.०९.२०१९ रोजी सकाळी ०९.३० वाजता निश्चित करण्यात येऊन आरोपपत्राची मूळ प्रत त्यांच्या सेवामिलेखावर नोंद असलेल्या पत्त्यावर पाठविली होती. श्री.लंके हे घरी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या भ्रमणध्वनीवर कळविले होते. तथापि ते चौकशीस हजर राहिले नाहीत. पुढील सुनावणी दि. १४.१०.२०१९ व २०.१२.२०१९ रोजी निश्चित करुन बोलाविणे पत्रे श्री.लंके यांच्या स्थानिक व मूळ गावच्या पत्त्यावर डाक नोंद पत्राव्दारे पाउविली होती. तथापि, ते चौकशीस गैरहजर राहिले.

श्री.प्रशांत लंके, नवघाणी यांना असे सूचित करण्यात येते की, पुढील सुनावणी गुरुवार दि. १६.०१.२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता, निम्नरवाक्षरीकार, चौकशी अधिकारी, उप कामगार अधिकारी(वि.पू.) यांचे कार्यालय, इलेक्ट्रिक हाऊस, २ रा मजला, कुलाबा, मुंबई – ४००००१ या ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे. आपण स्वतः अथवा आवश्यकता असल्यास युनियन प्रतिनिधींसोबत सदर दिनांकी व वेळी सुनावणीस हजर रहावे. आपण सदर सुनावणीस गैरहजर राहिल्यास आपल्या गैरहजेरीत सुनावणीचे कामकाज एकतर्फी चालविण्यात येईल व निर्णय घेण्यात येईल. सदर निर्णय आपल्यावर बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.

बृहन्मुंबई विद्युत पुरवटा आणि परिवहन उपक्रम सही/-(श्रीमती ने.स्.नार्वेकर.) उप कामगार अधिकारी (विद्युत पुरवठा)

चौकशी अधिकारी

जसंअ/उपकाअ(विप्)/१३६/२०२०

Before the Executing Court of Special Recovery & Sales Officer In the precincts of C/o. THE C.K.P. CO- OP BANK LTD

66/67, Vijay Nagar, 2nd Floor, M.C. Jawale Marg, Dadar (W), Mumbai -28. Tel No: - 022-24362408 Date: - 07.01.2020

Form "Z"

(See sub Rule (11(d-1) of rule 107) Possession Notice for Immovable Property Whereas the undersigned being the Recovery Officer of The CKP Co-operative Bank Ltd.

Under the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 issued a demand notice dated 28.08.2012 Amt. Rs.89,29,786.00 calling upon the judgment debtor. M/S. M.A. Developers Partner- Mr. Milind Bhalchandra Nikharge and Mr. Bhalchandra Nikharge to repay the amount mentioned in the demand Notice Date 28.08.2012 Amt. Rs. Rs.89,29,786.00 (Rupees Eighty Nine Lakhs Twenty Ninety Thousand Seven Hundred Eighty Six Only) with date of receipt of the said notice and the judgments debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 06/02/2019 and attached the property described herein below. Whereas, Mr.Suhas Shridhar Koyande, SRO appointed by the Hon'ble Chief Metropolitian Magistrate Mumbai by Order dated 13.11.2019.in C.C.No.825/SA/2019 took the physical possession of the Flat No.103,1st Floor, Mahalaxmi Tower, Mahalaxmi

under Rule 107(11)(D-1) of the MSC Act. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein in exercise of powers conferred on him under rule 107 (11(d-1)) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 as the Judgment Debtor to give the possession in presence of M/S.M.A.Developers Person Mr.Vinod Pandurag Doke The judgment Debtor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the C.K.P. Co-operative Bank Ltd., for an amount of Rs. 88,33,793/-(Rs.Eighty Eight Lacs

Tower Co-Op.Hsg. Soc.Ltd.Cizer Road, Andheri (West) Mumbai-400058. and took the

physical possession of the said Flat being Recovery Officer of the above named Bank

Thirty Three Thousand Seven Hundred Ninety Three only) and further interest as on. **Description of the Immovable Property** The Flat No.103,1st Floor, Mahalaxmi Tower, Mahalaxmi Tower Co-Op. Hsg. Soc. Ltd. Cizer Road, Andheri(West) Mumbai-400058. within the Registration District and Sub-District of Mumbai Suburban,

All that part and parcel of the property consisting of The Flat No.103,1st Floor, Mahalaxmi Tower Co-Op. Hsg. Soc. Ltd. Cizer Road, Andheri (West) Mumbai-400058. Mr.Suhas Shridhar Koyande

Date: 07/01/2020 Place: Mumbai

दिनांक: ११.०१.२०२०

स्थळ : मुंबई

Recovery Officer, The C.K.P. Co-operative Bank Ltd., Mumbai (Maharashtra Co-Op Soc.Act-1960 and Rules 1961 Under Rule 107.)

क्रिसिल लिमिटेड

क्रिसिल हाउस, सेंट्रल अव्हेन्यू,

हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई, मुंबई - ४०० ०७६ कॉरपोरेट ओळख क्रमांक (सीआयएन): एल६७१२०एमएच१९८७पीएलसी०४२३६३

दूरध्वनी: ०२२-३३४२३०००, **फॅक्स:** ०२२-३३४२३००१

वेबसाइट: www.crisil.com; ईमेल: investors@crisil.com फॉर्म क्र.सीएए. २

[कलम २३०(३) आणि नियम ६ व ७ यांच्या अनुरोधाने] सी.ए (सीएए)/३५३१/एमबी/२०१९ कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबतीत;

> कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर लागू तरतुदी तसेच कंपनी (तडजोडी, व्यवस्था व एकत्रीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत;

क्रिसिल लिमिटेड ('हस्तांतरक कंपनी' किंवा 'क्रिसिल') आणि क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड (क्रिसिल लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची सबसिडियरी म्हणून विधिसंस्थापित एक कंपनी) ('हस्तांतरिती' कंपनी किंवा 'क्रिसिल रेटिंग्स') आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेच्या बाबतीत.

क्रिसिल लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ च्या अंतर्गत विधिसंस्थापित कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय हे क्रिसिल हाउस, सेंट्रल अव्हेन्यू, हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई,

सीआयएन: एल६७१२०एमएच१९८७पीएलसी०४२३६३

मुंबई - ४०० ०७६, महाराष्ट्र येथे आहे.

.... अर्जदार कंपनी

CRISII

An S&P Global Compan

अर्जदार कंपनीच्या इक्रिटी भागधारकांच्या सभेची नोटीस व नोटिशीची जाहिरात

, डिसेंबर २०१९ रोजीच्या आदेशाद्वारे ('आदेश') याद्वारे सुचित करण्यात येत आहे की राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठाने ('एनएसएलटी' किंवा 'न्यायाधिकरण'), क्रिसिल लिमिटेड ('हस्तांतरक कंपनी' किंवा 'क्रिसिल') आणि क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड (क्रिसिल लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची सबसिडियरी म्हणून विधिसंस्थापित कंपनी) ('हस्तांतरिती कंपनी' किंवा 'क्रिसिल रेटिंग्स') आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेमध्ये (स्कीम) अंतर्भूत प्रस्तावित योजना विचारात घेण्याच्या हेतूसाठी, आणि योग्य वाटल्यास, तिला मंजुरी देण्यासाठी अर्जदार कंपनीच्या इक्विटी भागधारकांची सभा घेण्याचे निर्देशित केले आहे.

सदर आदेशाच्या अनुरोधाने व त्यामध्ये निर्देशित करण्यात आल्याप्रमाणे, याद्वारे पुढील सूचना देण्यात येत आहे की अर्जदार कंपनीच्या इक्विटी भागधारकांची सभा ही रंगस्वार सभागृह, ४था मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्याजवळ, मुंबई- ४०० ०२१ येथे, बुधवार, १२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता घेण्यात येईल आणि त्यायेळी व स्थळी, अर्जदार कंपनीच्या इक्विटी भागधारकांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येते.

सदर योजनेच्या (स्कीमच्या) प्रती आणि कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३०(३), २३२(१) आणि (२) आणि १०२ तसेच कंपनी (तडजोडी, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ चे नियम ६ यांच्या अंतर्गत येणारे विवरण हे, निर्देशिकेमध्ये सूचित करण्यात आल्याप्रमाणे सहपत्रासह, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामधून किंवा कंपनीचे अधिवक्ता मेसर्स हेमंत सेठी अँड कंपनी यांच्या ३०९, न्यू बेक हाउस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, काळा घोंडा, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथील कार्यालयामधून कोणत्याही दिवशी (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळता) विनामूल्य प्राप्त करता येऊ शकतील. सभेच्या ठिकाणी उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास हक्कदार असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती व्यक्तिशः किंवा प्रतिपत्राद्वारे मतदान करू शकतील, परंतु त्यासाठी सभेआधीच्या ४८ तासांनंतर नाही अशा प्रकारे क्रिसिल हाउस, सेंट्रल अव्हेन्यू, हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई, मुंबई – ४०० ०७६, महाराष्ट्र, भारत या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये विहित स्वरूपामध्ये सर्व प्रतिपत्रे जमा होणे गरजेचे आहे.

प्रतिपत्र फोर्म्स, उपस्थिती प्रत, टपाल मतपत्रिका हे अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामधून विनामूल्य प्राप्त करता येऊ शकतील.

सदर इक्किटी भागधारकांच्या सभेचे चेअरमन म्हणून, यामध्ये कोणतीही तहकुबी किंवा त्यासंबंधी कोणत्याही तहकुबी समाविष्ट, न्यायाधिकरणाने श्री. जॉन बेरिसफोर्ड, आणि ते उपस्थित राह न शकल्यास श्री. मेलेविटिल दामोदरन, आणि ते उपस्थित राह् न शकल्यास, श्रीमती आशु सुयश यांची नियुक्ती केलेली आहे. उपरोक्षिखित व्यवस्था ही, इक्विटी भागधारकांच्या सभे ध्ये त्यांच्याद्वारे मंजुरी देण्यात आल्यास, न्यायाधिकरणाच्या तदनंतरच्या मंजुरीच्या अधीन असेल.


१३ डिसेंबर २०१९ रोजी कार्यालयीन तासांच्या समाप्तीला एनएसडीएल/सीडीएसएल निबंधक यांच्याकडून प्राप्त झाल्याप्रमाणे सभासदांच्या रजिस्टरमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये अर्जदार कंपनीच्या ज्या सभासदांची नावे असतील, त्या सर्व सभासदांना नोटीस तसेच त्यासोबतचे दस्तऐवज पाठवण्यात येत आहेत.

पुढे अर्जदार कंपनीच्या इक्विटी भागधारकांना याद्वारे सूचना देण्यात येते की

- अर्जदार कंपनीने, सभेच्या वेळी ई-मतदानाद्वारे (ई-बॅलटद्वारे) मतदान करण्याखेरीज, एकतर टपाल मतदानाद्वारे किंवा मेसर्स केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेउद्वारे देऊ करण्यात येणाऱ्या सुविधेद्वारे सर्वसाधारण समेच्या ठिकाणापेक्षा येगळ्या ठिकाणाह्न इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे (दुरस्थ ई-मतदान) मतदान करण्याची सुविधा भागधारकाना
- ई-मतदानासाठी किंवा टपाल मतदानासाठी किंवा सभेच्या वेळी करण्यात येणाऱ्या मतदानासाठी इक्रिटी भागधारकांची पात्रता निश्चित करण्याची कट-ऑफ तारीख ही १३ डिसेंबर २०१९ अशी आहे. कट-ऑफ तारखेला डिपॉझटरीजद्वारे बाळगण्यात येणाऱ्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे, केवळ तीच व्यक्ती मतदान करण्यासाठी हक्कदार असेल. ज्या व्यक्ती कट-ऑफ तारखेला अर्जदार कंपनीच्या इक्विटी भागधारक नाहीत, त्यांनी ही नोटीस केवळ माहितीच्या हेत्साठी विचारात घ्यावी;
- टपाल मतदान आणि दुरस्थ ई-मतदान यांच्याद्वारे करण्यात येणारे मतदान हे रविवार, १२ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार, १९ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी ५:०० वाजता समाप्त होईल. त्यानंतर केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ई-मतदान मॉड्यूल अकार्यान्वित करण्यात येईल;
- टपाल मतपत्रिका या मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी ५:०० पूर्वी परिनिरीक्षकांच्या कार्यालयात पोहोचायला ह्यात. मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी ५:०० नंतर प्राप्त झालेली कोणतीही टपाल मतपत्रिका ही अवैध मानप्यात येईल आणि सदर इक्रिटी भागधारकाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही अशा प्रकारे हाताळण्यात
- कट-ऑफ तारखेला म्हणजेच १३ डिसेंबर २०१९ रोजी, एकतर वास्तविक स्वरूपामध्ये किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपामध्ये भागधारणा केलेल्या इक्विटी भागधारकांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया अर्जदार कंपनीने ८ जानेवारी २०१९ रोजी पूर्ण केलेली आहे;
- दुरस्थ ई-मतदानाद्वारे किंवा टपाल मतदानाद्वारे आपले मतदान करणारे इक्विटी भागधारक हे सभेला उपस्थित राह् शकतील परंतु त्यांना पुन्हा एकदा मतदान करण्यास अनुमती मोटीस व ई-मतदान सूचना या गोष्टी अर्जदार कंपनीच्या वेबसाइटवर
- https://www.crisil.com/ आणि केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर https://www.evoting.karvy.com/ वर उपलब्ध असतील ८. ई-मतदान प्रकिया, टपाल मतदान आणि ई-मतदान न्याय्य व पारदर्शक पद्धतीने पार
- पाडण्यासाठी, परिनिरीक्षक म्हणून, श्री. एस एन अनंकसुब्रमनियन प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एफसीएस ४२०६), ते उपस्थित राह् न शकल्यास श्रीमती मालती कुमार, प्रॉक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एसीएस १५५०८), त्या उपस्थित राह् न शकल्यास श्रीमती अश्विनी वर्तक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एसीएस २९४६३) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जेथे कंपनीच्या सिक्युरिटीज सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजेसना निकाल कळवण्यात येतील आणि ते सभा समाप्तीच्या ४८ तासांच्या आत परिनिरीक्षकांच्या अहवालासह अर्जदार कंपनीच्या https://www.crisil.com/ या वेबसाइटवर आणि केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या म्हणजेच 'https://evoting.karvy.com' या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात येतील.

कोणतेही प्रश्न असल्यास, तुम्ही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा व www.evoting.karvy.com च्या डाउनलोड विभागामध्ये उपलब्ध असणाऱ्या भागधारकांसाठीच्या ई-मतदान वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता किंवा केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला १८०० ३४५ ४००१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधु शकता किंवा Sridhar.balamurli@kfintech.com या क्रमांकावर ईमेल करू

> क्रिसिल लिमिटेडसाठी श्रीमती मिनल भोसले कंपनी सचिव एसीएस १२९९९



जीएस महानगर को-आप. बंक लि. (शेड्युल्ड बँक)

११ जानेवारी २०२० रोजी दिनांकीत

प्रशासकीय कार्यालय: - तळमजला, हिरामणी सुपर मार्केट बिल्डिंग, डॉ. बी. ए. रोड, लालबाग, मुंबई-४०० ०१२. फोन नं. (०२२) २४७११३९५/२९६४/१९१८/१८०९, फॅक्स नं. (०२२) २४७१०३३८

जाहीर ताबा नोटीस

(दि सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये) तमाम लोकांस व सेक्यरिटायझेशन ॲक्ट कलम २(फ) अन्वये कर्जदारांस सदर जाहीर ताबा नोटिसीने कळविण्यात येते की. ज्याअर्थी जीएस महानगर को-ऑप. बँक लि.. मुंबई (शेड्युल्ड बँक) या संस्थेचे अधिकृत अधिकारी म्हणून प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी खाली नमूद केलेल्या कर्जदारांना नमूद केलेली रक्कम नमूद केलेल्या तारखेस व त्या तारखेपासून पुढील व्याज व इतर खर्चाची रक्कम, मागणी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणेस कळविले होते. कर्जदार (सेक्युरिटायझेशन ॲक्ट कलम २ (फ) अन्वये) यांनी उपरोक्त नोटीसप्रमाणे मागणी केलेली रक्कम मुदतीत भरणेकामी कसूर केला आहे. त्याअर्थी कर्जदार, जामिनदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की खाली सही करणार यांनी वरील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीचा उपरोक्त कायद्याचे कलम १३(४) नियमान्वये **दि. ०९.०१.२०२०** रोजी **प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे. तसेच पुढील कारवाई सुरू केलेली आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव	शाखा व कर्ज क्रमांक	मालमत्तेचा तपशील	डिमांड नोटीस दिनांक	ताबा दिनांक	दि. ३०.०९.२०१९ रोजीची वसुलपात्र रक्कम व त्यावरील व्याज
०१	सौ. रुबिना रिफक शेख श्री. रिफक दाऊद शेख जामिदार :- १. श्री. अवधेश शामसुंदर पाटीदार २. श्री. अल्ताफ दाऊद शेख ३. श्री. रिफक दाऊद शेख	बोईसर MHL/10	फ्लॅट नं. ५ व ६, १ ला मजला, क्षेत्र-२०७० स्के. फूट, (१९२.३७ स्के.मी. बिल्टअप), प्रभावती पॅलेस ॲण्ड सुशिला शॉपिंग सेंटर, प्लॉट नं. ६६, सर्व्हें नं. १२२, हिस्सा नं. १/१/१, जुना ग्रामपंचायत घर नं. ४८९, बोईसर, ता. पालघर, जि. ठाणे	१३(२)	०९.०१.२०२० प्रत्यक्ष ताबा	४७,५४,६०२/-

सबब विशेषतः कर्जदार, जामिनदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, वरील परिशिष्टांत नमूद केलेले मिळकतीबाबत कोणीही, कोणाशीही कोणतेही प्रकारचा तबदीलीचा/हस्तांतरणाचा करार/व्यवहार करु नये. वर नमूद केलेल्या कर्जदारांनी त्यांच्या नावापुढे नमूद केलेली मालमत्ता बँकेकडे त्यांच्या कर्जासाठी गहाण खत करुन दिलेली असून या उपर कोणीही तसा व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर ठरेल. बँकेच्या संपुर्ण कर्जाची व्याजासह परतफेड झाल्याशिवाय इतर कोणताही व्यवहार बँकेवर व मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही. याची तमाम जनतेने दखल

> अधिकृत अधिकारी जीएस महानगर को-ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक)

दिनांक: १०-०१-२०२० किकाण : महाराष्ट्र Treepressjournal in

उचलण्यात येतील.

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

Date: 09-01-2020

दूरध्वनी क्र. २२६६०६५२, २२७०१७३८.

४) जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर

७/ अपील एस. आर. ६७०/२०१८, दिनांक २०/०२/२०१९ रोजीचे निर्णयाविरुध्द अपील अर्ज दाखल केला असून त्यामधील जाबदार क्र.३ यांना पत्यावर पाठविलेली सुनावणीची नोटीस बजावली गेली नसल्यामुळे, सदरच्या मिळकतीबाबत जाबदार यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वारसाने किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी ही नोटीस प्रसिध्दीपासून १५ दिवसात अगर दिनांक ०४/०२/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता या न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे दयावे, अन्यथा त्यांचे काही म्हणणे नाही असे समजून अपील अर्जाची सुनावणी घेण्यात येईल व निर्णय घेतला जाईल

जाबदार यांना अथवा त्यांचे कायदेशीर वारस यांना प्रस्तुत अपील अर्ज प्रकरणी सुनावणीकामी

(शाम खामकर) उपसंचालक भूमी अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई